

October 12, 2021

The Manager, Listing Department, BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,

Mumbai 400 001 Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

BSE Scrip Code: 540776

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

NSE Symbol: 5PAISA

Dear Sir/Madam,

Sub: - Submission of newspaper notices of the Board Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copies of the notice published in the newspapers (Free Press Journal and Nav Shakti) on October 12, 2021, informing the public that the Board of Directors will, inter alia, consider and approve

- (a) Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2021 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- (b) Any other business, if any, at its meeting to be held on Tuesday, October 19, 2021.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

2 2

For Spaisa Capital Limited

Namita Godbole Company Secretary

Encl: as above

22

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Annual General Body Meeting of all the members of Dheeraj Heritage Premises C.H.S. Ltd situated at Final Plot No.20 (part), S.V. Road, Santacruz (West) Mumbai - 400 054, for the year 2020-21 will be held on ZOOM on FRIDAY, 29th OCTOBER 2021, at 03:30 p.m. Members who have not submitted their Mobile Numbers or E-mail Address to the Society's Office are requested to submit the same during Office hours so that Agenda, Committee Report, Audited Statement of Accounts, Audit Report and Zoom Link can be

Date:- 12/10/2021. Place :- Mumbai

Sd/-

FOR DHEERAJ HERITAGE PREMISES C.H.S. LTD.

NOTICE TATA ELXSI LIMITED

Registered Office: ITPB Road, Whitefiled, Bangaluru - 560048 NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has been lost/mislaid and the holder of the said securities applicant has applied to the company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this, else the

	Equity Shares with face value Rs. 10/-	100	10795311-	10795410
Name of Holder and Jt. holders if any	Kind of Securities and face value	No of securities	Distinctive From	Numbers To
Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.				

Varghese Mathew Chamakayil

Name of the share Holder / Applicant

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation

Folio Number	Name of Shareholder	No. of Shares	Distinct	ive No.	Certificate No.
0048177	SIDDHARTH TAPARIA	220	2293611	2293830	5495
0048178	SIDDHARTH TAPARIA	220	2293831	2294050	5496

SIDDHARTH TAPARIA

Dated: 12.10.2021 Name and Registered Office address of Company

The Supreme Industries Limited, 612 Raheja Chambers, Nariman Point Mumbai - 400021.

Changing Rules Changing Lives

(LC No. 00026886 of Mumbai Metro Branch) Bhagwanti K Salvi (Borrower) Mukesh R Bunker (Co Borrower 1)

(LC No. 00001804 of Titwala Branch) Nirajan Vidyadhar Medhe (Borrower) Vidyadhar Khema Medhe (Co Borrower

(LC No. 00001913 of Vasai East Branch) Meena Sanjay Mehta (Borrower) Sanjay Vinodbhai Mehta (Co Borrower 1)

(LC No. 00000728 of Borivali West Branch) Sanjay C Dhuriya (Borrower) Kusum Sanjay Dhuriya (Co Borrower 1)

Rehana Mohd Ahmed Shaikh (Co Borrower 1 (LC No. 00023779 of Mumbai Metro Branch) Brijeshkumar Panchdev Tripathi (Borrower) Kusum Brijeshkumar Tripathi (Co Borrower 1)

(LC No. 00000293 of Shahapur Branch)

(LC No. 00002725 of Vasai East Branch) Bhaskara Kuppa Mogaveera (Borrower) Sathyavathi Bhaskara Mogaveera

(LC No. 00001000 of Boisar Branch)

Ratilal Bhagwanji Rajyaguru (Borrower) Sarla Ratilal Rajyaguru (Co Borrower 1)

(LC No. 00002220 of Dombivli Branch) Harish Krishna Shetty (Borrower) Neetha Harish Shetty (Co Borrower 1)

Kanchan Nageshwar Mishra(Co Borrower

(LC No. 00000433 of Shahapur Branch) Sunil Deviprasad Mistry (Borrower) Shaila Sunil Mistry (Co Borrower 1)

LC No. 00001845 of Boisar Branch) Rafik

Mohammed Pathan (Borrower) Famida Rafik Shah (Co Borrower 1)

(LC No. 00003594 of Boisar Branch)

Chandrakant Akerkar (Co Borrower 1)

(LC No. 00005198 of Mumbai Metro

(LC No. 00003469 of Panvel Branch) Nageshwar Sahmkant Mishra (Borrower)

Ganesh Hari More (Borrower) Aditi Ganesh More (Co Borrower 1)

(Co Borrower 1)

(LC No. 00043701 of Dahisar Branch)

National Office: HDIL Towers, B-Wing, 6th Floor, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai – 400 051. Branch office: Dewan Housing Finance Corporation Limited Dhiraj Baug, Building "A" Ground & 1st Floor, Beside Axis Bank, Opp. Monalisa Building, Agra Road, Hari Niwas Circle, Naupada, Thane (West) 400602.

Place: Bangaluru

Date: 12.10.2021

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Dewan Housing Finance Corporation Ltd. (DHFL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to DHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of navment and/or replization, payable under the loan agreement read with other domains, if any, executed by the said

Name of the Borrower(s)/	Demand Notice	Description of secured asset
Guarantor(s)	Date and Amount With NPA date	(immovable property)
(LC No. 00000625 of Mira Bhayandar	16-06-2021/ Rs.14,85,102/- (Fourteen	F No. 103, 1st Flr, A Wing, Bldg No. 1 Krishna Horizon
Branch) Santosh Sanjeeva Poojari (Borrower)	lakh Eighty Five Thousand One Hundred	Phase- 1, Nr Sandeep Heights, Yashwant Gaurav Març
Baby Sanjeeva Poojari (Co Borrower 1)	Two) NPA (11-04-2021)	Virar West Thane Maharashtra:- 401203
(LC No. 00005009 of Vashi Branch)	16-06-2021/ Rs.1480711/- (Fourteen	Apartment No. S S -2/ A- 742 S S- 2 Type Apt,
Khanderao Madane (Borrower) Sachin	lakh Eighty Thousand Seven Hundred	Sector 2 Near Sec 2 Near Sec 2 Koperkhairne,Navi
Khanderao Madane (Co Borrower 1)	Eleven) NPA (11-04-2021)	Mumbai Thane Maharashtra:- 400709
(LC No. 00001244 of Badlapur Branch)	16-06-2021/ Rs.1464563/- (Fourteen	Kohinoor Castle, Next to Sarvoday Nagar off Kalyar
Prashant Vitthal Warule (Borrower)	lakh Sixty Four Thousand Five Hundred	Badlapur Road Chikhloli, Ambernath West Chikhloli
Jayashree Prashant Warule (Co Borrower 1)	Sixty Three) NPA (11-04-2021)	Ambernath West Thane Maharashtra:- 421501
(LC No. 00005122 of Panvel Branch) Jabbar	16-06-2021/ Rs.14,53,497/- (Fourteen	Flat No. 102, 1st Floor, Daffodil, Omega Residency,
Ali Meera Shah (Borrower) Habibabi	lakh Fifty Three Thousand Four Hundred	Near O N G C, Usarli Khurd, Panvel, Usarli Khurd,
Mohammed Shaikh (Co Borrower 1)	Ninety Seven) NPA (11-04-2021)	Panvel Navi Mumbai Maharashtra:- 410206
(LC No. 00001883 of Bhandup Branch) Rafeek Mehartaj Shaikh (Borrower) Mohammad Sayed Shaikh (Co Borrower1)	16-06-2021/ Rs.14,52,472/- (Fourteen lakh Fifty Two Thousand Four Hundred Seventy Two) NPA (11-04-2021)	Flat No- 301, 3rd Floor, Bldg No. B, Wing 1 Orient Apartments, NR Bapsai Police Stn, Baspai Village, NR.Titwala Baspai Village, NR. Titwala Kalyan West,Thane Thane Maharashtra:- 421301
(LC No. 00000845 of Ulhasnagar Branch)	16-06-2021/ Rs.14,16,128/- (Fourteen	Swami Highland, NR Jivanjyoti Hospital Belwali
Rajesh N Bansode (Borrower) Sumitra	lakh Sixteen Thousand One Hundred	Badlapur West Badlapur West Thane Maharashtra
Nandu Bansode (Co Borrower 1)	Twenty Eight) NPA (11-04-2021)	421503
(LC No. 00005684 of Kalyan Branch) Naina Pravin Deshmukh (Borrower) Karishma Pravin Deshmukh (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.13,98,844/- (Thirteen lakh Ninety Eight Thousand Eight Hundred Forty Four) NPA (11-04-2021)	204, 2nd Floor, Shri Ganesh Residency Sukapur Panvel Panvel Panvel Raigad Maharashtra:- 41020
(LC No. 00004853 of Ambernath Branch)	16-06-2021/ Rs.13,90,338/- (Thirteen	Flat No.306, 3rd Floor, Bldg No.4, Olympia- II,
Murli Dharmdas Butwani (Borrower)	lakh Ninety Thousand Three Hundred	Reliance Residency Shiv Mandir Road, Pale Gaon,
Ranjana Murlidhar Butwani (Co Borrower 1)	Thirty Eight) NPA (11-04-2021)	Ambernath East Thane Maharashtra:- 421501
(LC No. 00000671 of Andheri Branch)	16-06-2021/ Rs.13,75,863/- (Thirteen	Navkaar B, Near Nakoda Heights, Funfiesta Cinem
Sandeep Singh (Borrower) Purnima	lakh Seventy Five Thousand Eight	Lane, Nilemor Nallasopara West Nallasopara West
Sandeep Singh (Co Borrower 1)	Hundred Sixty Three) NPA (11-04-2021)	Thane Maharashtra:- 401203
(LC No. 00001144 of Titwala Branch) Padmavati Nagesh Kamble (Borrower) Sandeep Nagesh Kamble (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.13,46,439/- (Thirteen lakh Forty Six Thousand Four Hundred Thirty Nine) NPA (11-04-2021)	R- 203, Dharti Hills, Karrm Garden, Chikhloli, Ambernath. Thane Thane Maharashtra:- 421501
(LC No. 00005643 of Panvel Branch) Sandip Ananda Patil (Borrower) Archana Sandip Patil (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.13,44,352/- (Thirteen lakh Forty Four Thousand Three Hundred Fifty Two) NPA (09-01-2021)	Flat No. 204, 2nd Floor, B Wing, Nirmiti Garden, Tulip Bldg No. 8, Umroli Dargah Sharif Road, Umro Dargah Sharif Road, Umroli, Panvel, Raigad Navi Mumbai Maharashtra:- 410206
(LC No. 00003618 of Ambernath Branch)	16-06-2021/ Rs.13,15,915/- (Thirteen	Flat No. 02, Ground Floor, Bldg No.111 Samruddhi
Madhuri Kailash Katke (Borrower) Gulab	lakh Fifteen Thousand Nine Hundred	Evergreen Phase- 3, Badlapur Karjat Road Badlapu
Mahadeo Kokane (Co Borrower 1)	Fifteen) NPA (11-04-2021)	East Thane Maharashtra:- 421504
(LC No. 00004013 of Kalyan Branch) Atul Suresh Sohale (Borrower) Dipti Atul Sohale (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.12,91,200/- (Twelve lakh Ninety One Thousand Two Hundred) NPA (11-04-2021)	Flat No. 03, Ground Floor, Wing A, Lav- Kush Chs, Ramdham Sankul, Ramkrishna Nagar, Chinchpada Road, Nagar, Chinchpada Road, Kalyan East Thane Maharashtra:- 421306
(LC No. 00030202 of Mumbai Metro Branch) Moinuddin Amiruddin Siddique (Borrower) Meher Moinuddin Siddique (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.12,72,060/- (Twelve lakh Seventy Two Thousand Sixty) NPA (11-04-2021)	Flat No.103, 1st Floor, Wing 24 Liv Smart, Premier Road, Opp. Don Bosco Institute of Technology, Bosco Institute of Technology, Kurla West, Mumba Mumbai Suburban Maharashtra: 400070
(LC No. 00000349 of Naigaon Branch)	16-06-2021/ Rs.1237998/- (Twelve lakh	Sector- 8, Dream City, NR Dhanani Nagar Katkar
Chetan Avinash Shirke (Borrower)	Thirty Seven Thousand Nine Hundred	Pada Road, Boisar Boisar East Boisar East Thane
Anjusha Avinash Shirke (Co Borrower 1)	Ninety Eight) NPA (11-04-2021)	Maharashtra:- 401501
(LC No. 00005433 of Ambernath Branch)	16-06-2021/ Rs.12,24,859/- (Twelve	Flat No. 101, 1st Floor,B Wing, Bhakti Residency
Sachin Ambadas Yande (Borrower)	lakh Twenty Four Thousand Eight	Bhopele Gaon Road, Near Sai Mandir, Near Sai Man
Reshma S Yande (Co Borrower 1)	Hundred Fifty Nine) NPA (11-04-2021)	Neral W, Raigad Thane Maharashtra:- 400604
(LC No. 00003850 of Fort Branch)	16-06-2021/ Rs.12,06,719/- (Twelve	Flat No. 0508, 5th Floor, H Block, Tivoli, Godrej
Gautam Pandit (Borrower) Hemangini	lakh Six Thousand Seven Hundred	Garden to Chenpur, Jagatpur Garden to Chenpur,
Gautam Pandit (Co Borrower 1)	Nineteen) NPA (11-04-2021)	Jagatpur Ahmedabad, Gujrath Gujarat:- 380061
(LC No. 00005805 of Kalyan Branch)	16-06-2021/ Rs.11,98,651/- (Eleven	E 107, Shakuntala Sankalp,1st Floor, Lodha Hevan
Mangal Sarjerao Veer (Borrower) Sumit	lakh Ninety Eight Thousand Six	Dombivali East. Dombivali East. Thane Thane
Sarjerao Veer (Co Borrower 1)	Hundred Fifty One) NPA (11-04-2021)	Maharashtra:- 421201
(LC No. 00003151 of Fort Branch)	16-06-2021/ Rs.11,95,689 /- (Rs. Eleven	Flat No 404, 4th Floor, F Wing, Rashmi Classic Ne:
Mohammed Arif (Borrower) Shaista	lakh Ninety Five Thousand Six Hundred	To Oriental Bank Nallasopara Vasai Link RD Vasai
Mohd Arif (Co Borrower 1)	Eighty Nine) NPA (11-04-2021)	East Thane Maharashtra:- 401209
(LC No. 00001297 of Badlapur Branch)	16-06-2021/ Rs.11,95,581/- (Eleven	Unity Castle, Nr. Mamdapur Village Mamdapur,
Modhammad Naushad (Borrower) Kausar	lakh Ninety Five Thousand Five	Neral, Karjat Neral, Karjat Raigad Maharashtra:-
Mohd Naushad Shaikh (Co Borrower 1)	Hundred Eighty One) NPA (11-04-2021)	410201
(LC No. 00000605 of Khopoli Branch) Satish Charu Gaikwad (Borrower) Lilabai Charu Gaikwad (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.11,84,644/- (Eleven lakh Eighty Four Thousand Six Hundred Forty Four) NPA (11-04-2021)	Rakhi Apartment, NR. Sai Mandir Bhanvaj Khopoli Khopoli Raigad Maharashtra:- 410203
(LC No. 00008111 of Lucknow Branch)	16-06-2021/ Rs.11,73,286/- (Eleven	Plot No. E- 2 & E- 3, Khasra No. 51,52,53, 54,55,5
Vinod Kumar Pathak (Borrower) Gudiya G	lakh Seventy Three Thousand Two	Amity Greens, Situated At & Hasemau Pargana,
(Co Borrower 1)	Hundred Eighty Six) NPA (11-04-2021)	Tehsil & District- Lucknow Uttar Pradesh:- 226020
Rohidas Rade (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.11,59,070/- (Eleven lakh Fifty Nine Thousand Seventy) NPA (11-04-2021)	Flat No.10, 3rd Flr, Building-C, Laxmi Agan, P. No. 7+8+9, NR. Dairy. Plant, Madavgan RD, NR. Dairy. Plant, Shrigonda Ahmadnagar Maharashtra: 41370
D Sah (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.10,83,045/- (Ten lakh Eighty Three Thousand Forty Five) NPA (11-04-2021)	Flat No. 104, 1st Floor Shradha Paradise, NR Dilka College Mamdapur Mamdapur Neral, Karjat Raiga Maharashtra:- 410201
(LC No. 00001543 of Badlapur Branch)	16-06-2021/ Rs.10,66,654/- (Ten lakh	Building No. 6,Vrundavan Complex, Baapgaon Nal
Balasaheb Baburao Gabhale (Borrower)	Sixty Six Thousand Six Hundred Fifty	Road, Baapgaon Kalyan Kalyan Thane
Savita Balasaheb Gabhale (Co Borrower 1)	Four) NPA (11-04-2021)	Maharashtra:- 421301
(LC No. 00011293 of Vasai Branch) Faruk	16-06-2021/ Rs.10,63,011/- (Ten lakh	House No. 4116, Khadi Naka, At Village Chinchani
Habib Meman (Borrower) Suraiya Faruk	Sixty Three Thousand Eleven) NPA	Bnd. Masjid, Chinchani Tarapur- Boisar Road Bois
Memon (Co Borrower 1)	(11-04-2021)	West Thane Maharashtra:- 401503
(LC No. 00003915 of Ambernath Branch)	16-06-2021/ Rs.10,58,435/- (Ten lakh	Flat No- 201,C- Wing, New Hill View Chs, Navre
Vivian Pramod Bhise (Borrower) Pramod	Fifty Eight Thousand Four Hundred	Park Road, NR Ayappa Mandir, Ambernath West,
Baban Bhise (Co Borrower 1)	Thirty Five) NPA (11-04-2021)	Ambernath West, Thane Maharashtra:- 421501
(LC No. 00002201 of Vashi Branch) Praful	16-06-2021/ Rs.10,58,169/- (Ten lakh	Flat No- 408, 4th Floor, C Wing, Ramchandra Park
Dinkar Gawde (Borrower) Yogita Praful	Fifty Eight Thousand One Hundred Sixty	Manpada Road Near Star Colony Near Star Colony
Gawde (Co Borrower 1)	Nine) NPA (11-04-2021)	Dombivali East Thane Maharashtra:- 400605
(LC No. 00036471 of Mumbai Metro	16-06-2021/ Rs.10,47,995/- (Ten lakh	Flat No. 407, 4th Floor, Wing-B, Jivdani Krupa Chs
Branch) Govinda Durga Chandan (Borrower)	Forty Seven Thousand Nine Hundred	Near Datta Mandir, Navghar Gaon Navghar Gaon
Parvti Govinda Chandan (Co Borrower 1)	Ninety Five) NPA (09-02-2021)	Bhayander East Thane Maharashtra:- 401105
(LC No. 00006235 of Kalyan Branch)	16-06-2021/ Rs.10,46,010/- (Ten lakh	Kuber Ganraj, Flat No- 605, A Bldg, Behind
Ravindra Nana Gangurde (Borrower) Asha	Forty Six Thousand Ten) NPA	Abhidarshan Garden, Manda, Titwala East, Titwal
Ravindra Gangurde (Co Borrower 1)	(09-02-2021)	East, Thane Maharashtra:- 421605
(LC No. 00002623 of Titwala Branch) Adeel Shakeel Ansari (Borrower) Rajiya Shakil Ansari (Co Borrower 1) Akeel Shakeel Ansari (Co Borrower 2)	16-06-2021/ Rs.10,44,014/- (Ten lakh Forty Four Thousand Fourteen) NPA (11-04-2021)	Flat No.103, 1st Floor, D Wing Sunrise Home, Net Shelu Station, Damat Shelu Raigad Maharashtra:- 410201
(LC No. 00002420 of Boisar Branch) Ravi	16-06-2021/ Rs.10,28,348/- (Ten lakh	Flat No. 101, 1st Floor, Maa Sharada Enclave, At
Lal Babu Singh (Borrower) Sarita Ravi	Twenty Eight Thousand Three Hundred	Navali, NR. Navali Talav Navli Kamara RD, Palghar
Singh (Co Borrower 1)	Forty Eight) NPA (11-04-2021)	East Thane Maharashtra:- 401404
(LC No. 00000103 of Dahanu Branch) Dharmendra J Singh (Borrower) Renu Dharmendra Singh (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.10,27,304/- (Ten lakh Twenty Seven Thousand Three Hundred Four) NPA (11-04-2021)	Sugandhi Vihar, Near Petrol Pump, Village: Mann, Boisar Eats Boisar Eats Thane Maharashtra:- 401501
(LC No. 00000445 of Ulwe Branch)	16-06-2021/ Rs.10,16,044/- (Ten lakh	D Wing, Green Meadows, Shirdhon Village, Goa
Chhaya Shravan Burungale (Borrower)	Sixteen Thousand Forty Four) NPA	Road Panvel, N M Panvel, N M Raigad
Shravan P Burungale (Co Borrower 1)	(10-03-2020)	Maharashtra:- 410206
N - DDDDCCOC - L B A B A .	10 00 0001/D- 10 14 170/ /T I-I-I-	

16-06-2021/ Rs.10,14,173/- (Ten lakh Fourteen Thousand One Hundred Seventy Three) NPA (11-04-2021)
Flat No. 103, 1st Fl, Wing J- 1, Bldg No. 3 Gayatri Park, Bhd Gayatri Mandir, Haran Wadi Naka, Palghar Mahim RD, West Thane Maharashtra:- 401404

16-06-2021/ Rs.9,97,048/- (Nine lakh Ninety Seven Thousand Forty Eight) NPA (11-04-2021) Flat No. 101, 1st Floor, B Wing, Bldg 3, Type D-1, Phase I, Balaji Complex, NR Parnali Naka, Tarapur Rd, Boisar West Thane Maharashtra:- 401502

16-06-2021/ Rs.9,93,304/- (Nine lakh Ninety Three Thousand Three Hundred Four) NPA (11-04-2021)

Hat No.102,1st Floor, Bldg No. 1 Sonam Annapurna Chsl, Phase-7, New Golden Nest New Golden Nest Bhayandar- East Thane Maharashtra:- 401105

16-06-2021/ Rs.9,77,455/- (Nine lakh Seventy Seven Thousand Four Hundred Fifty Five) NPA (11-04-2021)

Flat No. 302, 3rd Floor, D Wing, Bldg No. 1, Sector 5, Dream City, Dhanani Nagar Dhanani Nagar Boisar East Thane Maharashtra:- 401502

16-06-2021/ Rs.9,44,038/- (Nine lakh Forty Four Thousand Thirty Eight) NPA (11-04-2021)

Rama Chande Complex Asangaon, Shivaji Nagar Shahapur, Thane Shahapur, Thane Thane Maharashtra:- 400607

16-06-2021/ Rs.8.98,593/- (Rs. Eight lakh Ninety Eight Thousand Five Hundred Ninety Three) NPA (11-04-2021) 421601

16-06-2021/ Rs.8,75,709 /- (Eight lakh Seventy Five Thousand Seven Hundred Nine) NPA (11-04-2021)

Hat No. 102, 1st Floor, Bldg No. Sl- 21 Shubh Griha Complex, Tata Housing Cmplx, Boisar Chiller Road Betegaon, Boisar West Thane Maharashtra:- 401501

16-06-2021/ Rs.8,74,830/- (Eight lakh Seventy Four Thousand Eight Hundred Thirty) NPA (11-04-2021) Flat No. 206, R D P-8, Sec- 4, Saraswat Bank, NR. Ambaji Temple Charkop, Kandivali West Mumbai Suburban Maharashtra:- 400067

Flat No. 001. Ground Floor, Siddheshwar Krupa.

Flat No.14, 1st Floor, Bldg. No. 5 B, Narendra Park Venus Chsl, NR Haidri Chowk, Naya Nagar Mira Road East Thane Maharashtra:- 401107

Flat No- 03, Ground Floor, Building No- 28 Siddhivinayak Riverwood Park Chs, Kalyan Shill Road, Kalyan Shill Road, Thane Maharashtra:-421201

Flat No. 207, 2nd Floor, A Wing, Mani Nagar Chsl, Behind Laxmi Narayan Mandir, off Palghar Mahim RD, Palghar West Thane Maharashtra:- 401404

Flat No. 304, 3rd Flor, B Wing Chandresh Niketal Chs,Lodha Heritage Lodha Memorial High Schoo Dombivili East Thane Maharashtra :- 421603

Flat No.003, 1st Floor, Gokul Chs, Opp Sai Sadan

Near Keshar Bldg, Near Madhvi Bunglow, Ayre Road Dombivali East Thane Maharashtra:- 421201

Flat No. 08, 3rd Floor, Bldg. No. B/ 21, Krishna Vihar, Sect. 4, Khaira Pada Krishna Nagar, NR. Fly Over, Boisar East Thane Maharashtra:- 401504

Opp.Titwala Station, Titwala West Thane Maharashtra:- 421605

16-06-2021/ Rs.10,10,155/- (Ten lakh

Ten Thousand One Hundred Fifty Five) | NPA (11-04-2021)

16-06-2021/ Rs.9.93.026/- (Nine lakh

Ninety Three Thousand Twenty Six) NPA (11-04-2021)

16-06-2021/ Rs.9,33,881/- (Nine lakh Thirty Three Thousand Eight Hundred Eighty One) NPA (11-04-2021)

16-06-2021/ Rs.9,30,036/- (Nine lakh

Thirty Thousand Thirty Six) NPA

16-06-2021/ Rs.9,15,737/- (Nine lakh ifteen Thousand Seven Hundred Thirty Seven) NPA (09-01-2021)

16-06-2021/ Rs.9,12,790/- (Nine lakh

Twelve Thousand Seven Hundred Ninety) NPA (11-04-2021)

16-06-2021/ Rs.8,75,986/- (Eight lakh

Seventy Five Thousand Nine Hundred | Eighty Six) NPA (11-04-2021)

(11-04-2021)

(LC No. 00004566 of Ambernath Branch) Venkatesh Eshwar Mudaliyar (Borrower) Vanita Venkatesh Mudliyar	16-06-2021/ Rs.8,66,413/- (Eight lakh Sixty Six Thousand Four Hundred Thirteen) NPA (11-04-2021)	Flat No. 402, 4th Floor, Building No. 06 Type D, Khatri Grande, Close to Ayyapa Temple, Ram Nagar, Shirgaon Temple, Ram Nagar, Shirgaon Aptewadi,
(Co Borrower 1) (LC No. 00005371 of Virar Branch) Mukesh Kumar (Borrower) Sarasvati Devi (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.8,63,376/- (Eight lakh Sixty Three Thousand Three Hundred Seventy Six) NPA (11-04-2021)	Badlapur East Thane Maharashtra: - 421503 Flat No.101, 1st Floor, B Wing, Maruti Complex, Near Rajiv Gandhi Vidyalaya Nilegaon, Village- Nilemore Nilegaon, Village- Nilemore Nallasopara
(LC No. 00035394 of Mumbai Metro Branch) Taraknath Mohanlal Ghosh	16-06-2021/ Rs.8,52,236/- (Rs. Eight lakh Fifty Two Thousand Two Hundred	West, Palghar Thane Maharashtra:- 401201 Flat No. 201,2nd Flr,A Wing,Tulip Garden Central Park Rd,Ostwal Nagari Above Muthoot Finance
(Borrower) Samarpita Tarak Ghosh (Co Borrower 1) (LC No. 00000577 of Nallasopara Branch) Sunil P Shelke (Borrower) Rajeshree Sunil	Thirty Six) NPA (09-01-2021) 16-06-2021/ Rs.8,45,277/- (Eight lakh Forty Five Thousand Two Hundred	Above Muthoot Finance Nallasopara East Thane Maharashtra :- 401209 Flat No. 406, A Wing, 4th Floor Veena Velocity, Phase I, Suncity off 100 Ft Road, Vasai West Thane
Shelke (Co Borrower 1) (LC No. 00000798 of Vasai East Branch) Shridhar Sudarshan Kunduru (Borrower)	Seventy Seven) NPA (11-04-2021) 16-06-2021/ Rs.8,44,806/- (Eight lakh Forty Four Thousand Eight Hundred Six)	Maharashtra:- 401202 Flat No.10, Ground Floor, A3 Wing Oceanic Chsl, Roshan Park, Vadavli Village Vadavli Village Naigaon
Raju Sudarshan Kunduru (Co Borrower 1) (LC No. 00000292 of Pen Branch) Lakhan Baban Pawar (Borrower) Bhaskar Baban Pawar (Co Borrower 1)	NPA (11-04-2021) 16-06-2021/ Rs.835169/- (Eight lakh Thirty Five Thousand One Hundred Sixty Nine) NPA (11-04-2021)	West Thane Maharashtra:- 401207 Arya Residency, S. No. 390/1, Near Cannel, Pen, Raigad Pen, Raigad Raigad Maharashtra:- 402107
(LC No. 00000405 of Nallasopara Branch) Aziz Ahmed Khan (Borrower) Noor Aziz Fatima (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.8,33,388/- (Eight lakh Thirty Three Thousand Three Hundred Eighty Eight) NPA (11-04-2021)	Flat No. 002, GRD Flr, A Wing, Bldg No. 63 Sri Prastha Complex, Plot No. 63, Sri Prastha RD No. 3, Nilemore Nallasopara West Thane Maharashtra:- 401203
(LC No. 00003698 of Boisar Branch) Nikhil Shivaji Mahale (Borrower) Pranita Nikhil Mahale (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.8,32,183/- (Eight lakh Thirty Two Thousand One Hundred Eighty Three) NPA (11-04-2021)	Flat No. 202, 2nd Floor, Torana Apartment, Atmashakti Nagar, B/H Pasthal Petrol Pump, Pasthal, Tarapur Petrol Pump, Pasthal, Tarapur RD, Boisar West, Palghar Thane Maharashtra:- 401501
(LC No. 00000915 of Nallasopara Branch) Anil Bhiku Kamble (Borrower) Deepali Anil Kamble (Co Borrower 1)	16-06-2021/ Rs.8,30,969/- (Eight lakh Thirty Thousand Nine Hundred Sixty Nine) NPA (11-04-2021)	Flat No.101, 1st Flr, Bldg No. 2, A- Wing Shree Krishna Residency, Opp. Shashwat Park, Village- Valivali Badlapur West, Thane Maharashtra:- 421503
(LC No. 00004069 of Fort Branch) Jaffar Mustafa Sayed (Borrower) Sayyed Zohra Jaffar (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.13,39,682/- (Thirteen lakh Thirty Nine Thousand Six Hundred Eighty Two) NPA (12-05-2021)	Flat No- 1904, 19th Floor, C- Wing, Platina Casa Bella Gold Lodha Palava, Dombivili East, Dombivili East Maharashtra:- 421506
(LC No. 00006747 of Navi Mumbai Branch) Sakiala Husain Shaikh (Borrower) Husen Ismail Shaikh (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.13,53,457/- (Thirteen lakh Fifty Three Thousand Four Hundred Fifty Seven) NPA (12-05-2021)	0 0
(LC No. 00007635 of Navi Mumbai Branch) Siby Emmanuel Manganthanath (Borrower) Minimol Siby (Co Borrower 1) (LC No. 00011327 of Vasai Branch)	28-06-2021/ Rs.8,90,058/- (Eight lakh Ninety Thousand Fifty Eight) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.11,14,521/- (Eleven	Flat No.101, 1st Floor, Sai Samarth Chsl Plot No. 6, Near Adai Circle, Sec 12, New Panvel, Raigad Navi Mumbai Maharashtra:-410206 Silver Greens, Pillaji Nagar, Vill Bandhate Kelve
Pramod P Mestri (Borrower) Bharti Pramod Mestri (Co Borrower 1) (LC No. 00011833 of Vasai Branch) Mahesh	lakh Fourteen Thousand Five Hundred Twenty One) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.10,02,290/- (Ten lakh	Road East Thane Maharashtra:- 401401 F No. 205, 2nd Flr, C Wing, Bldg No. 01, Sai Yashodhan
Babulal Chourasiya (Borrower) Shreemati Mahesh Chaurasiya (Co Borrower 1) (LC No. 00007867 of Ahmedabad Branch)	Two Thousand Two Hundred Ninety) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.9,76,884/- (Nine lakh	Bldg, Parasnath Nagari, Noar Umroli Railway Station, Umroli East Thane Maharashtra: 401404 Flat No- N/ 401, Aagam- 99 Residency, Town- Sachana, Sanand- Viramgam Road R S No- 949/ P1,
Prithviraj Katwari Kanojiya (Borrower) Jayesh Prithviraj Kanojia (Co Borrower 1) (LC No. 00002580 of Kolhapur Branch) Vikram Ramchandra Dhane (Borrower)	Seventy Six Thousand Eight Hundred Eighty Four) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.11,18,188/- (Eleven lakh Eighteen Thousand One Hundred	Sachana, Sanand- Viramgam Hoad R S No- 949/ P1, Tal:- Viramgam Dist:- Ahmedabad Gujarat:- 382150 Flat No. S- 2, Moraya Complex, 2nd FIr Chimanpura Satara Peth, CTS No. 37 Near Chimanpura Peth
Archana Vikram Dhane (Co Borrower 1) (LC No. 00005789 of Jalgaon Branch) Govinda Shripat Kedar (Borrower) Shripat	Eighty Eight) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.13,86,413/- (Thirteen lakh Eighty Six Thousand Four Hundred	Satara Pune Maharashtra: 411002 Plot No. 20 Gat No. 568 Khushal Appa Nagar Near Khan Garage Chalisgaon Road At Bhadgaon
Bhikari Kedar (Co Borrower 1) (LC No. 00008970 of Thane Branch) Yogesh Eknath Shirole (Borrower)	Thirteen) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.8,55,538/- (Eight lakh Fifty Five Thousand Five Hundred Thirty	Bhadgaon Jalgaon Maharashtra:- 424105 Flat No. 1204, 12th Floor, Bldg No. C1, Green Square Bldg, Opp. Parkwood Complex Behind D' Mart, off. G
Shubhangi Yogesh Shirole (Co Borrower 1) (LC No. 00009141 of Thane Branch) Manjula Bhagirath Mukane (Borrower) Bagiraat Shankar Mukne (Co Borrower 1)	Eight) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.13,49,877/- (Thirteen lakh Forty Nine Thousand Eight Hundred Seventy Seven) NPA (12-05-2021)	B Road, Kavesar, West Thane Maharashtra:- 400601 Flat No. 404, 4th Floor, Bldg No. 2 B Wing, Laxmi Park. Gauripada, Kalyan West Thane Maharashtra:- 421301
(LC No. 00019459 of Mumbai Metro Branch) Vinay Ishwardatt Tiwari (Borrower) Bandana Vinaykumar Tiwari	28-06-2021/ Rs.10,07,410/- (Ten lakh Seven Thousand Four Hundred Ten) NPA (12-05-2021)	Flat No. 402, 4th Flr, A Wing, Bldg No. 3 Blue Berry Apt, Yashwant Gaurav Complex NR. Sri Prastha, Virar Link RD Nallasopara West Thane
(Co Borrower 1) (LC No. 00021425 of Mumbai Metro Branch) Hrishikesh Mahendra Bhanushali (Borrower) Dipali Hrishikesh Bhanushali (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.11,09,859/- (Eleven lakh Nine Thousand Eight Hundred Fifty Nine) NPA (12-05-2021)	Maharashtra: 401209 Plot No. 45 & 46, Brooks Ville Country Homes Phase- 2, off Karjat- Murbad Road, Village Mankivali, Post Ware Karjat Raigad Maharashtra:- 410201
(LC No. 00024489 of Mumbai Metro Branch) Shantaram Bhimrao Waghchaure (Borrower) Sandesh Bhimrao Waghchaure (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.14,19,531/- (Fourteen lakh Nineteen Thousand Five Hundred Thirty One) NPA (12-05-2021)	Flat No. 103, 1st Flr, H Wing, Bldg No. 4 J. B. Niwas, NR Bhalchandra Nagar & R K Hotel, Chandansar Road Virar East Thane Maharashtra:- 401303
(LC No. 00025683 of Mumbai Metro Branch) Siddhika Durgesh Vilankar (Borrower) Durgesh Bhaskar Vilankar (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.9,44,998/- (Nine lakh Forty Four Thousand Nine Hundred Ninety Eight) NPA (12-05-2021)	Flat No. 403, 4th Floor, B Wing, Bldg No. 1 Sunder Nagar, Opp Z P Primary School Near Waliv Talav, Waliv Vasai East Thane Maharashtra:- 401208
(LC No. 00029731 of Mumbai Metro Branch) Anil Kalyani Bansode (Borrower) Santosh K Bansode (Co Borrower 1) Sonali Vijay Gawade (Co Borrower 2)	28-06-2021/ Rs.11,94,434/- (Eleven lakh Ninety Four Thousand Four Hundred Thirty Four) NPA (12-05-2021)	Flat No. 301, 3rd Floor, K- Wing, Geeta Abhas Chsl, Geeta Nagar Phase- 7, M. B. RD, NR. Flyover Bridge Mira Road East Thane Maharashtra:-401107
(LC No. 00030530 of Mumbai Metro Branch) Pakeezah Sharifullah Khan (Borrower) Lukman Khan (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.13,71,747/- (Thirteen lakh Seventy One Thousand Seven Hundred Forty Seven) NPA (12-05-2021)	Flat No. 503, 5th Floor, Wing 27 Liv Smart, Premiere Road, Opp. Don Bosco Institute of Technology, Kurla West, Mumbai Suburban Maharashtra:- 400070
(LC No. 00031204 of Mumbai Metro Branch) Ram Avtar Patodia (Borrower) Rekha Patodia (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.14,48,330/- (Fourteen lakh Forty Eight Thousand Three Hundred Thirty) NPA (12-05-2021)	Flat No. 902, 9th Floor, Wing 16 Liv Smart, Premiere Road, Opp. Don Bosco Institute of Technology, Kurla West, Mumbai Suburban Maharashtra:- 400070
(LC No. 00032586 of Mumbai Metro Branch) Narayan Barku Pawar (Borrower) Vidya Narayan Pawar (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.11,89,913/- (Eleven lakh Eighty Nine Thousand Nine Hundred Thirteen) NPA (12-05-2021)	Flat No. 404, 4th Floor, Plot No. 10 Shiv Shankar Arcade, Sector 24 Taloja, Navi Mumbai Tal. Panvel Navi Mumbai Maharashtra:- 410208
(LC No. 00008581 of Kalyan Branch) Reshma Ranjan Andhere (Borrower) Tushar Joshi (Co Borrower 1) Mangala Ashok Bhat (Co Borrower 2) Ashok Pundlik Joshi(Guarantor 1)	28-06-2021/ Rs.8,59,289/- (Eight lakh Fifty Nine Thousand Two Hundred Eighty Nine) NPA (12-05-2021)	Flat No. 402 4th Floor A Wing Tulsi Sarvodaya Kalyan Murbad Road Opp Radha Vihar Khadakpada Kalyan West Thane Maharashtra:- 421301
(LC No. 00003569 of Borivali Branch) Mahesh Sheena Kunder (Borrower) Shobha M Kunder (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.13,04,489/- (Thirteen lakh Four Thousand Four Hundred Eighty Nine) NPA (12-05-2021)	Flat No. 401, 4th Flr, Wing C, Bldg No. 8 Chandra Bldg, Sarvodaya Nagar, Near South Indian College, Ambernath West Thane Maharashtra:- 421501
(LC No. 00001815 of Ambernath Branch) Archana Ramesh Dagale (Borrower) Ramesh Ganpat Dagale (Co Borrower 1)	28-06-2021/ Rs.9,66,968/- (Nine lakh Sixty Six Thousand Nine Hundred Sixty Eight) NPA (12-05-2021)	Flat No- 407, 4th Floor, C Wing Mauli Datt, Vasundari Road, Near Mauli Sham Building, Manda Titwala West Thane Maharashtra:- 421605
(LC No. 00004919 of Ambernath Branch) Tatyaso Shankar Shinde (Borrower) Aniket Tatyaso Shinde (Co Borrower 1) (LC No. 00005438 of Ambernath Branch)	28-06-2021/ Rs.9,16,190/- (Rs. Nine lakh Sixteen Thousand One Hundred Ninety) NPA (12-05-2021) 28-06-2021/ Rs.13,82,002/- (Thirteen	Flat No. 16, 3rd FIr, Shree Sambhavana Chsl- K Wing, Vardhaman Nagar, Midc Road, Ambernath East Thane Thane Maharashtra: 421501 Flat No. 402, 4th FIr, G D Homes, Badlapur Gaon
Suraj Tulshiram Yadav (Borrower) Poonam Hanumant Pawar (Co Borrower1) (LC No. 00003552 of Virar Branch) Satish	lakh Eighty Two Thousand Two) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.13,35,615/- (Thirteen	Near Hill View Residency, Badlapur West Thane Maharashtra: - 421503 Flat No. 606, 6th Flr, E Wing, Bldg No. 4, Cherry
Siyaram Shukla (Borrower) Chandadevi Satish Shukla (Co Borrower 1) Pradeep Kumar Siyaram Shukla (Co Borrower 2) ILC No. 00004686 of Virar Branch) Babita	lakh Thirty Five Thousand Six Hundred Fifteen) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.10.38.742/- (Ten lakh	Ambika Heights, Sect 3, Phase 1, Opp Deep Heights, New Link RD Nallasopara West Thane Maharashtra: 401203 Flat No. 202, 2nd Floor, J Wing Reliable Township,
Vivekanand Rambali (Borrower) Vivekanand Rambali (Co Borrower 1) (LC No. 00006203 of Virar Branch) Yogesh	Thirty Eight Thousand Seven Hundred Forty Two) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.14,22,448/- (Fourteen	Rajawali Village Bohida Pada Vasai East Thane Maharashtra:- 401209 Flat No. 004, E Wing, Ground Floor, Royal County
Vasant Kanekar (Borrower) Nutan Yogesh Kanekar (Co Borrower 1) (LC No. 00004258 of Panvel Branch) Nilesh Mohan Gawade (Borrower)	lakh Twenty Two Thousand Four Hundred Forty Eight) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.10,12,992/- (Ten lakh Twelve Thousand Nine Hundred Ninety	Chsl, Samelpada Village Umrale, nr Datta Mandir Nallasopara West Thane Maharashtra:- 401203 Flat No. 304, 3rd Floor, E Wing Prayag Angan, Akurli Village, Raichur Opp Vighnaharta Enclave Panvel
Nandini Nilesh Gawade (Co Borrower 1) (LC No. 00005262 of Panvel Branch) Vinod Atamaram More (Borrower) Kamal Vinod More (Co Borrower 1)	Two) NPA (12-05-2021)	Raigād Maharashtra:- 410206 Flat No. 206, 2nd Floor, P Wing, Girna Bld, Shree Sadguru Complex Village Vashiwali Khalapur Raigad Maharashtra:- 410222
(LC No. 00002266 of Boisar Branch) Sangeeta Rajesh Singh Thakur (Borrower) Rajesh Jaswant Singh Thakur (Co Borrower 1)	29-06-2021/ Rs.11,08,463/- (Eleven lakh Eight Thousand Four Hundred Sixty Three) NPA (12-05-2021)	Prithci Complex, Flat No.104, D- Wing, P- 06,1st Floor, Chunabhatti Road, Sarpati Road, Palghar. Palghar Thane Maharashtra:- 401404
(LC No. 00002815 of Boisar Branch) Geeta Sujit Satavi (Borrower) Sujit Ramesh Satvi (Co Borrower 1)	29-06-2021/ Rs.12,09,095/- (Twelve lakh Nine Thousand Ninety Five) NPA (12-05-2021)	Flat No. 103, 1st Floor, A Wing, Krishna Leela, NR Holy Spirit High Schoo Sukh Sagar Lane, Mahim Road, Palghar West Thane Maharashtra:- 401404
(LC No. 00003017 of Boisar Branch) Harihar Govind Raut (Borrower) Himanshu H Raut (Co Borrower 1) (LC No. 00003029 of Boisar Branch)	29-06-2021/ Rs.11,83,373/- (Eleven lakh Eighty Three Thousand Three Hundred Seventy Three) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.13,67,098/- (Thirteen	F No. 305, 3rd Flr, Wing G, Bldg No. 10, Krisha APT, Yashwant Shrushti Complex, Palghar Road, Village Khaira, Boisar West Thane Maharashtra: 401501 Flat No. 005, GRD Floor, Bldg No. 02, Atharva Apeksha
Vinod Narendra Mahale (Borrower) Narendra H Mahale (Co Borrower 1) (LC No. 00001114 of Bhandup Branch)	lakh Sixty Seven Thousand Ninety Eight) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.11,02,311/- (Eleven	Bldg, NR Kurgaon School, Boisar Tarapur Road, Kurgaon Boisar West Thane Maharashtra:- 401501 Flat No.104, 1st Flr, C Wing Meghratna Residency,
Rina Janardan Pandey (Borrower) Janardan Jagannath Pandey (Co Borrower 1) (LC No. 00001891 of Dombivli Branch)	lakh Two Thousand Three Hundred Eleven) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.11,21,103/- (Eleven	Purna Village, Bhiwandi Bhivandi Thane Maharashtra: - 421302 Flat No. 04, Ground Floor, Build No. 07, Poddar
Sandhya Dube (Borrower) Sunil Chandrama Dubey (Co Borrower 1) (LC No. 00000454 of Ghodbunder Branch)	lakh Twenty One Thousand One Hundred Three) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.9,42,252/- (Nine lakh	Navjeevan, Atgaon, Shahapur, Thane Thane Maharashtra:- 421603 Flat No- 307, 3rd Floor, B Wing Siddhivinayak APT,
Nelson Raju Selve (Borrower) Anita Nelson Selve (Co Borrower 1) (LC No. 00001080 of Nallasopara Branch) Ajit C Potte (Borrower) Asmita Ajit Potte	Forty Two Thousand Two Hundred Fifty Two) NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.9,19,072/- (Nine lakh Nineteen Thousand Seventy Two) NPA	Near Kasheli Naka Kasheli Thane Maharashtra: 421302 Flat No. 306, 3rd Floor, Sarvamangal Vighneshwar & Sarvamangal Chsl, Waliv at Jay Nagar, Waliv Village
(Co Borrower 1) (LC No. 00041669 of Thane - Naupada Branch) Bajirao Shivram Shirshe (Borrower)	(12-05-2021) 29-06-2021/ Rs.8,34,800/- (Eight lakh Thirty Four Thousand Eight Hundred)	Vasai East. Thane Maharashtr: 401208 Flat No. 27, 3rd Floor, Datt Sai Chsl, Vadavali Section, Bajiprabhu RD, Beside Ashwini Hospital,
Alka Bajirao Shirshe (Co Borrower 1) (LC No. 00000656 of Hadpsar Branch) Krishna Mahale (Borrower) Manisha Krishna Mahale (Co Borrower 1) Baban	NPA (12-05-2021) 29-06-2021/ Rs.10,77,780/- (Ten lakh Seventy Seven Thousand Seven Hundred Eighty) NPA (12-05-2021)	Ambarnath Thane Maharashtra: - 421501 Flat No. 10, Stilt Third Floor, Renuka Mata Society, S. No. 617/1 B/ 3, Saswad, Pune Maharashtra: - 412301
Baburao Mahale (Co Borrower 2) (LC No. 00001470 of Badlapur Branch) Anil Rama Pote (Borrower) Ashwini Anil	29-06-2021/ Rs.11,43,727/- (Eleven lakh	Flat No. 201, 2nd Floor, C Wing, Charms Hill, Near

NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of M/s. Paradigm Real Estates LLP, a Limited Liability Partnership Firm, having its address at G-52, 2nd Floor, Roop Mangal, 16th Road & Main Avenue, Santacruz (W), Mumbai 400 054, to their Unit Nos. 204 and 205 as more particularly described in the Schedule

All persons having any claim or interest against or to the said Unit Nos. 204 and 205 or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with supporting documentary evidence, to the undersigned by quoting the reference no. stated below at the under-mentioned address within 14 days from the date of publication hereof failing which the claim, if any, shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Unit Nos. 204 admeasuring 277.28 sq. ft. (RERA Carpet area) or thereabouts and Unit No. 205 admeasuring 335.30 sq. ft. (RERA Carpet area) or thereabouts, both situated on the 2nd Floor of the building known as 'Nivan' standing on land bearing C.T.S. No. E/751, situate, lying and being at Opp. Podar International School, S.V. Road, Khar (W), Mumbai- 400 052 in the revenue Village Khar, Taluka Andheri in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and in the District of Mumbai Suburban.

Mumbai, dated this 11th day of October, 2021

Partner M/s. Chitnis Vaithy & Co., Advocates & Solicitors, 410/411, Gundecha Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023.

V A Joshi



Ref. No. VAJ/2021

5paisa Capital Limited CIN: L67190MH2007PLC289249 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V. Plot No. B-23, MIDC. Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 41035000 • Fax: (91-22) 25806654

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, October 19, 2021 to consider and approve, inter alia:

(a) Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30. 2021.

(b) Any other business.

Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window shall remain closed for all the Board Members, Designated Employees and Connected Persons from Friday, October 01, 2021 to Thursday, October 21, 2021 (both days inclusive)

This information is also hosted on the Company's website at www.5paisa.com and may also be accessed on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumbai Date: Oct 12, 2021 By Order of the Board Namita Godbole

Company Secretary & Compliance Officer



NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. (Multistate Scheduled Bank)

Corporate Office New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi

SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002. (for immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised officer of the New India Co operative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17,06,2021 calling upon the Borrowers, M/s. Star Stampings & Electricals, Prop. Mr. Krishna Aithu Poojary to repay the amount mentioned in the Notice being Rs.33,11.849.48 (Rupees Thirty Three Lakh Eleven Thousand Eight Hundred Forty Nine & Paise Forty Eight Only) under Cash Credit facility together with future interest @12.50% p.a and penal interest @2% p.a w.e.f 01.04.2021 compounded with monthly rest till the date of payment within 60 days from the date of receipt of the

M/s. Star Stampings & Electricals, Prop. Mr.Krishna Aithu Poojary, Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/ Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of Flat described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on **08.10.2021**.

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of New India Co-operative Bank Ltd. for the amount of Rs.33.11.849.48 with interest upto 31.03.2021 and future interest @12.50% w.e.f 01.04.2021, costs and charges thereon.

Description of the Property

Unit/Gala No. A/30, Oshiya Mata Compound, Reti Bunder Road, Kalher Village. Bhivandi, Thane District - 421 302 (adm. area 1400 sq.ft.built up) owned by Mr Krishna Poojary.

Place: Mumbai Date: 08.10.2021

Authorised Officer **NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.**

IN THE COURT OF SMALL CAU	
Exhibit No. 24 Ir	•
R.A.E. SUIT NO. 522 C	DF 2017
1. Ayyub Vali Bux,)
Age: - 60 years, occ: - business, adult, 2. Mrs. Hasina Ayyub Bux,	`
Age: - 56 years, occ: - business, adult,)
3. Mr. Yusuf Ayyub Bux	\
Age: - 34 years, occ: - business, adult,)
All having address at 5th Floor, Queens Cha	amhers)
89 Maharashi Karve Marg, Mumbai 400 020	
Versus)
Tossa Restaurant And Stores)
Age and occupation not known, adult,	í
Having address at garage no. 4, ground floor,	Ś
Queens Chamber, 89, Maharshi Karve Marg,	
Mumbai - 400 020 and also having address a	
"THACKERS". 3rd floor, Room No. 13, Bomba	ay)
Mutual Terrace, (LIC BUILDING), SVPRoad)
Opp. Standard Chartered Bank, Sukh Sagar,	
Mumbai -400 007)Defendant
And	
Dilip Remanlal Thackar)
Age and occupation not known adult,)
Having office at garage no. 4, ground floor,)
Queens Chamber, 89, Maharshi Karve Marg)
Mumbai-400 020)
2. DIIJAY Trading Co Pvt Ltd	,)
A private Limited company having address at garage no, 4, ground floor, Queens Chamber,	
89, Maharshi Karve Marq,	,)
Mumbal-400 020)
3. M/s. Thackers Caterers (THACKER	,
VEGETARIAN RESTAURANT)	,
A partnership firm having its office at	Ś
116/118, 1 st Marine Street, Mumbai - 400 002	and)
garage no, 4, ground floor, Queens Chamber,	.)
89, Maharshi Karve Marg,	,
Mumbai -400 020	ý
4. Dilip Ramanlal Thackar (HUF))
Age and occupation not known adult,)
Having office at garage no. 4, ground floor,)
Queens Chamber, 89, Maharshi Karve Marg,	
Mumbai-400 020)Respondents
T	Prop. Defendants no. 2 to 4

The Prop. Respondent Nos. 2 to 4 abovenamed, WHEREAS, the C.A, of Plaintiffs abovenamed has instituted

the above suit against the Defendant praying therein that the Defendant be ordered and decreed to hand over quiet, vacant and peaceful possession of the suit Garage viz. garage no. 4, ground floor, Queens Chamber 89, Maharshi Karve Road, Mumbai 400 020 to the Plaintiffs, and for such other and further reliefs, as prayed in the Plaint.

AND WHEREAS, the C.A. of Plaintiffs abovenamed has taken out the Application in the above suit dated 16th April, 2019 i.e. Exhibit No. 24, praying therein that this Hon'ble court may be pleased to permit Plaintiffs to join the Respondents as party Defendant No. 2 to 4 in the above suit and this Hon'ble Court may be pleased to permit Plaintiffs to amend the plaint in terms of schedule annexed to this application, and for such other and further reliefs, as prayed in the Application.

YOU ARE hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 17, 05th floor, New Annex Building, of the Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai - 400 002, in person or by authorized Pleader duly instructed on 18th October, 2021 at 2:45 p.m., to show cause against the Application failing wherein, the said Application will be heard and determined Ex-parte.

YOU may obtain the copy of the Amendment Application from Court Room No. 17 of this Court.

1000

Given under the seal of the Court.

this 11th day of August, 2021.

Additional Registrar

If the said Borrowers shall fail to make payment to DHFL as aforesaid, DHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of DHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Date: 12-10-2021 Place: Mumbai

(LC No. 00001470 of Badlapur Branch) Anil Rama Pote (Borrower) Ashwini Anil

(LC No. 00000329 of Roha Branch) Darshana Dinesh Mhaske (Borrower) Dinesh Tukaram Mhaske (Co Borrower 1)

LC No. 00000582 of Ulhasnagar Branch)

LC No. 00000319 of Wada Branch) Vipul

Nandkishor Shaw (Borrower) Sangeetadevi N Shav (Co Borrower 1)

Chandrakant Patil (Borrower) Chanchal Chandrakant Patil (Co Borrower 1)

Pote (Co Borrower 1)

Sd/-(Authorised Officer)

Dewan Housing Finance Corporation Limite

NOTICE

29-06-2021/ Rs.13,95,864/- (Thirteen lakh Ninety Five Thousand Eight Hundred Sixty Four) NPA (12-05-2021) Raigad Raigad Maharashtra:- 402109 29-06-2021/ Rs.12,44,413/- (Twelve lakh Forty Four Thousand Four Hundred Thirteen) NPA (12-05-2021)

Thirteen) NPA (12-05-2021)

Thirteen) NPA (12-05-2021)

Thirteen) NPA (12-05-2021)

29-06-2021/ Rs.11,73,736/- (Eleven House No. 498, G+1 Floor, Kondhale Road, NR lakh Seventy Three Thousand Seven Hundred Thirty Six) NPA (12-05-2021) Thane Maharashtra:- 421312



To Place your Tender/Notice Ads.

FREE PRESS JOURNAL

नवं 🔊 शक्ति

Pls. Call 022-69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापवीं त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मदक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHA TUKARAM MATE TO RASHMI RAMESH

JAWALE AS PER AFFIDAVIT DATED 09/10/2021 I ALAM FAKIR MOHAMMED SHAIKH HENCE FORTH WILL KNOWN AS ALIM

FAKIR MOHAMMED SHAIKH AS PER MY AADHAR NO 748552865047 CL-107 , JUMANA SHABBIR RANGWALA, HAVE CHANGED MY NAME TO JUMANA RANGWALA AS PER AADHAAR CARD NUMBER 6697 4319 7647 FOR ALL FUTURE PURPOSES. CL-214

I HAVE CHANGED MY NAME FROM KIRAN KUMARI TO KIRAN AS PER GAZETTE NO. (M-2185753) DATED ON THURSDAY TO WEDNESDAY OCTOBER, 07 TO 13 2021. CL-253

I HAVE CHANGED MY NAME FROM ANISHA BANU TO ANISHA BANU ABDUL KADAR SHAIKH VIDE DEED POLL AFFIDAVIT NO ZA - 279141 DTD 9TH OCTOBER 2021 CL-290

I HAVE CHANGE MY NAME FROM NAFISA AKBAR ALI TO NAFISA KHATTON AKBARALI ANSARI AS PER DOCUMENTO FOR ALL PURPOSES. I HAVE CHANGE MY NAME FROM AKBAR

ALI TO AKBARALI KHALIL AHMED ANSARI AS PER DOCUMENTS FOR ALL

I HAVE CHANGE MY NAME FROM NAHEEDA BE KADAR SHAIKH TO NAHEEDA BEE QADAR KHAN AS PER MAHA. GAZETTE NO: M-1671119 DATED: 16/11/2016. CL-309 B HAVE CHANGE MY NAME FROM NIKATH

PARVEEN ABDUL KADER SHAIKH TO NIKATH PARVEEN QADAR KHAN AS PER MAHA GAZETTE NO: M-16102616 DATED

I HAVE CHANGED MY NAME FROM KAVVISH RAHUL SHAH TO KAVVISH RAHUUL SHAH AS PER AADHAR CARD.

CL-456 I HAVE CHANGED MY NAME FROM ANIL DHONDIRAM GAMARE TO ANIL DHONDIRAM GADRE VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2183006) CL-485

I HAVE CHANGE MY NAME FROM ASGAR MEHDI SAYYED ALI SAYYED TO ZAIDI ASGAR MEHDI SAYED ALI AS PER DOCUMENT CL-486

I HAVE CHANGED MY NAME FROM MITU SAMAR NATH TO MITU SAMARNATH JHA
AS PER DOCUMENT CL-486 A AS PER DOCUMENT

I, SADHANA SADANAND NAR R/O PROGRESSIVE BLDG, DL MARG, CHINCHPOKLI, MUMBAI, HAVE CHANGED MY NAME TO PRAJKTA SANJAY KOKATE FOR ALL PURPOSES.

I HAVE CHANGED MY NAME FROM AFSARIBEGHUM J KHAN TO AFASARI JALALUDDIN KHAN AS PER GAZETTE NO.M-2186171 DATED 07-13/10/2021 CL-537

I, MINAXI HARSHAD SHAH, CHANGE MY NAME TO MEENA HARSHAD SHAH RESIDING AT FLAT NO 13, BANDRA SILVERCRAFT PREMISES CHS, PALIMALA ROAD, BANDRA PALI MARKET, BANDRA WEST 400050. VIDE AFFADAVIT DATED 23/10/2019 SWORN BEFORE NOTARY REGISTER SERIAL NUMBER 2351.S.S.TIWARI. CL-582 I HAVE CHANGED MY NAME FROM AMIT

CHANDRAKANT ZAVERI TO AMIT CHANDRAKANT JHAVERI AS PER AFFIDAVIT NO. YX 397737. CL-603 I HAVE CHANGED MY NAME FROM KAMLESH GOPAL RAUT TO KASHIRAM GOPAL RAUT AS PERDOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM TANMAY RAJ GOLECHA TO TANMAY RAJKUMAR GOLECHA AS PER

DOCUMENTS. CL-621 A I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD HASAN SHER ALI TO MOHAMMED HASAN SHER ALI SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-621 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ISRAR AHMAD TO ISRAR AHMED ANSARI AS PER DOCUMENTS. CL-621 C

I HAVE CHANGED MY NAME FROM VAIBHAI IBRAHIM PATEL TO VALLI IBRAHIM PATEL AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM

SALMA VALIBHAI PATEL TO SALMA VALLI PATEL AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SANA SABIR SHAIKH TO SANA MOHD SABIR SHAIKH AS PERDOCUMENTS. CL-621 F I HAVE CHANGED MY NAME FROM SAKEENA ISHTIYAK ALI & SAKEENA ISTHIYAK ALI TO SANOBAR SHAHZAD ALI SAYYED AS PER DOCUMENTS. CL-621 G I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA

BATHIJA TO NEHA VARUN ASRANI AS HAVE CHANGED MY NAME FROM IFTHIKAR HASINUDDIN SHAIKH/ IFTHIKAR TO IFTAKHAR HASINUDDIN

SHAIKH VIDE AADHAR CARD NO 4292 I HAVE CHANGED MY NAME FROM MEHRUNNISHA KATOON / TO MEHRUNNISA IFTAKHAR SHAIKH VIDE AADHAR CARD NO 9652 0120 9941

I HAVE CHANGED MY NAME FROM SALEEM SATTAR NAGANI TO MOHD. SALEEM ABDUL

SATTAR NAGANI VIDE AADHAR CARD NO

5589 9861 1189.

दिनांक : १२.१०.२०२१

ठिकाण : मुंबई

I HAVE CHANGED MY NAME FROM AYESHABAI MOHAMMED SALIM NAGANI TO AYESHA MOHD SALEEM NAGANI VIDE AADHAR CARD NO 3807 6592 6209

CL-777 (MY SON'S NAME HAS BEEN CHANGED FROM MR.DIVYANSHU MANOJ MOHALE TO MR.DIVYANSH MANOJ MOHALE AS PER THE DOCUMENT. (NOTARIZED AFFIDAVIT NO.1396 DATED 17.09.2021)

HAVE CHANGE MY NAME FROM MURAHEELA TIMAYYA SANGEPAG TO MURANEELA TIMAYYA SANGEPAG AS PER DOCUMENTS. CL-982

I HAVE CHANGE MY NAME FROM AJAY KUMAR PYARELAL YADAV TO AJAY PYARELAL YADAV AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGE MY NAME FROM JAWEED ISMAIL JOGILKAR TO JAVED ISMAIL JOGILKAR AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGE MY NAME FROM SAVITA VILASRAO MANE TO SHWETA AJIT SAWANT AS PER DOCUMENTS. CL-982 C I HAVE CHANGE MY NAME FROM HASRAT ALI TO HASRAT ALI SHAH AS PER DOCUMENTS. CL-982 D

CHANGE OF BIRTH DATE

I PANDURANG BHAGWAN JADHAV WORKING WITH INDIAN ARMY AS'HAV UNDER P.NO. 2795978W, AS PER MY SERVICE RECORD MY WIFE JAYASHR PANDURANG JADHAV HER DATE OF BIRTH IS 24TH JANUARY 1982 INSTEAD OF 18TH JANUARY 1982 AS PER AFFIDAVIT NO 098624 DATED 28TH

सार्वजनीक सूचना

आमच्या क्लायंटच्या वतीने सूचना दिली आहे – श्रीमती.शहजादी खान सुपुत्री सखात खान, सदिनका क्रमांक १२०/९६१, मोतीलाल नगर क्रमांक १, गोरागाव (पश्चिम), मुबई ४०० १०४ चे मालक असल्याने त्यांनी आम्हाला श्रीकंकाची चौक्यों करण्याचे निर्देश दिले आहेत आणि मागील मालकाचे तपशील आणि त्यांचे कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी यांचीही चौकशी केली आहे. खाली नमुद केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या खेलीच्य केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या खेलीच्य संदुर्भात आमच्या क्लायटच्या बाजूने म्हाडाद्वा अधिकृत नोंदी हस्तांतरित करण्यास काही हरकत

ा खोलीच्या शीर्षकाचा प्रवाह खालीलप्रमाणे आहे खोली मुळात श्रीमती शांताबाई सीताराम नेवाव ही खोली मुळात श्रीमती शाताबाई सीताराम नेवाळ उर्फ श्रीमती, शांताबाई शंभाजी कर्पेला म्हाडा बोडीने १० नोव्हेंबर १९६१ च्या वाटप पत्राद्वारे देण्यात आली होती. श्रीमती नवल ह्या २८ नोव्हेंबर १९८१ रोजी मृत्यु झाल्याने (१), श्रीमती अनुषा, (२) सुशी. तिलाबाई कृष्णा कर्प (३) श्री. दिलीप लीलाभाई कर्पे, (४) श्री. दामोदर लीलाभाई कर्पे आणि (५) श्री. विष्णु कर्पे केवळ कायद्यानुसार, वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर वारमाना प्रधान आर्थ

ारमांचा प्रभाव आहे श्रीमती **बकरीभाई गुलाम अली** राहत होते आणि श्रामता बंधारामा दूराना जांगा हुएता जिला श्रीमती नेवाळे यांच्यासह संयुक्तपणे त्या खोलीवर कब्बा केला होता, म्हणून श्रीमती नेवाळे यांच्या नेधनानंतर त्यांच्या कुदुंबातील सदस्यांनी श्रीमती बक्तीभाई गुलाम अली यांच्या बाजूने सदर खोलीचे त्यांचे हक्क, हक्क आणि हक्काचा त्याग केला.

वाच रुक्क, रुक्क जानि रुक्काचा रचान वरता. २९ फेब्रुवारी १९९६ साली श्री बकरीभाई गुलाम अर्ल यांनी (अ) श्री अ<mark>शोक शांतादास मखीजानी (ब) सुर्श्र</mark> याना (अ) श्रा अशाक शातादास मखाजाना (ब) सुआ रफ्पा अशोक मखीजानी आणे (क) श्री चिंदू अशोक मखीजानी (माखीजानी कुटुंबीयाना) विकले, त्यांचे हक्ष, शीर्षक आणि आवड त्या खोलीतला हस्तांतरित केले. माखिजानी कुटुंब सदर खोलीत राहत होते आणि त्या खोलीवर कंजा करत होते आणि म्हाडाला शुल्क तसेच भाडे देखील दिले. २९ नोव्हेंबर १९९६ राजी मुखीजानी कुटुंबाने संबंधित कागदपत्र म्हाडाकडे सारर केली.

सादर केली. शिवान कुटुंबाने श्रीमती रामदुलारी शिवाय, माखिजानी कुटुंबाने श्रीमती रामदुलारी क्सिनारायण वर्मा (रामदुलारी) च्या बाजूने त्यांचे हक्ष, शीर्षक आणि व्याज त्या खोलीत हस्तांतरित केले होते. माखिजानी कुटुंबाने आवश्यक त्या घोषाण केली आणि ती महाडाकडे आवश्यक संबंधित फॉर्मसह सादर केली. रामदुलारीने तिचे २३ फेब्रुवारी २००१ चे शयथपत्र महाडांकडे दाखल केले आणि तिचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि संबंधित शुल्क, प्रीमियम आणि दंडाची रक्कम संबंधित खोलीशी जोडण्याचे वचन दिले, जर असेल तर. ११ मार्च २००१ रोजी श्रीमती शहजादी खान सुपुत्री सखारत खान अर्थात आमचे ग्राहक यांच्या बाजूने

त्र**खारत खान** अर्थात आमचे ग्राहक यांच्या बाँजू तेचे हक, शीर्षक आणि आवड रामदुलारीस तांगतात. आमच्या क्लायंटने संबंधित शपथपत्र कुमानभरपाई म्हाडाकडे संबंधित आवश्यक फॉम् भाणि छायाचित्रांसह सादर केली होती.

आणि छायाचित्रासह सादर कली होता.
आमच्या क्लायंटने म्हाडाकडे केलेल्या अर्जाच्या
अनुष्णाने, म्हाडाने आमच्या क्लायंटच्या नावावर त्या
छोलीच्या अधिकृत नोंदी हस्तांतरित करण्यासाठी
त्याना सक्ष्म करण्यासाठी पूर्वीच्या मालकांच्या
प्रशील/ नोंदणीकृत कागद्याची चौकशी केली. ती
पूर्वींचे मालक/कायंद्रशा वारास/त्या खोलीचा
अतिनिधी शोधू शकली नाही. आमचा क्लायंट २००१ प्रतिनिधी शोधू शकली नाही. आमचा क्लायंट २००१ त्यास्त वैध कागरपत्रांसह त्या खोलीवर कब्जा कर त्यास्त वेध कागरपत्रांसह त्या खोलीवर कब्जा कर त्यास्त वेध कागरपत्रांसह त्या खोलीवर क्या क्यांचित्र त्या खोलीचा कायदेशीर मालक आहे. तथापि, आमच्या क्लायंटच्या नावावर त्या खोलीचे अधिकृत रोक्या खोलीचे अधिकृत रोक्या खोलीचे आधिकृत राज्या कायदेशीर करण्यासाठी, अधिकृत त्या कायदेशीर त्यांच्या /प्रतिनिधीच्या स्वाक्षरीची चौकशी करणे

भावश्यक आहे. हणून, आमुचे ग्राहक या सार्वजूनिक सूचनेद्वारे स अवस्थय आह.
इच्छ्वान, आमचे आहक या सार्वजिनक सूचनेद्वारे सर्व
मूळ मालकांवर, त्यांच्या कायदेशीर वारास आणि त्या
खोलीचे प्रतिनिधी म्हण्न तसेच कोणत्याही व्यक्ती
किंवा पक्षाला या दाव्यासंह किंवा त्यांच्या कोणत्याही
भगाशी कोणताही दावा, अधिकार, शीर्षक किंवा
हतसंबंध असत्यास कॉल करा, विक्रीचा मार्ग,
वारसा, संपर्क, धारणधिकार, भाडेपट्टी, गहाणखत,
परवाना, शुल्क, विश्वास, दखरेख किंवा अन्यथा
कोणत्याही प्रकारे यास सहाय्यक कागदोपजी
पुराच्यासह लेखी सूचित करणे आवश्यक आहे. ६,
पहिला पर्जला, साईकुण अपार्टमेंट, बीवेली पार्क,
हॉटेल पार्क व्ह्यू क्वळ, मीरा रोड, ठाणे ४०० २०७
हो नोटीस प्रसिद्ध झाल्याणास्न १४ दिवसांच्या
कालावधीत, असे न झाल्यास, तो/ती/ते मानले
जातील माफी आणि /किंवा साईन दिलेल तिक् आमच्या क्लायंट व्यतिरिक्त या खोलीच्या संबंधात
कोणताही दावा नाही, आणि आमचा क्लायंट त्या
घटनेत प्राधिकरण /महाडाद्वारे तिचे नाह नादंव्ययासाठी पुढे जाईल, निमार्गिंच कोणताही दावा
असू शकत नाही त्यानतरचे. आमचा क्लायंट पुढे मुळ
मालकाना, त्यांच्या कायदेशीर वारसाना आणि
प्रतिनिधीना विनती करतो की येथे दिलेल्या वेळीत
खाली दिलेल्या पत्यावर संपर्क साधा.

मालमत्तेचे वेळापत्रक टेनेमेंट क्र .१२०/९६१, मोतीलाल नगर नं. १, गोरेगाव (वेस्ट), मुंबई ४०० १०४. (सदर रूम) देनांक ११ ऑक्टोबर, २०२१

ब्राली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.

ादनाक र र आवटाबर, २०२२ मेसर्स वि.एन.शुक्ला एण्ड कंपनी, वकील आणि कायदेशीर सल्लागार, ६, साई कृपा अपार्टमेंट कॉ.ऑप.हौसिंग सोसायटी लि., बेव्हरली पार्क, पार्क ब्ह्यू हॉटेल जबळ, मीरा रोड (पूर्व), ठाणे–४०११०७ ईमेल अपार्डी: advbns@gmail.com मोबाईल कार्यक: १२२२४४८६॥ क्रमांक : ९२२३४३८६५५

5paisa.com

5paisa कॅपिटल लिमिटेड . सीआयएन: L67190MH2007PLC289249 नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाउस, सन इफोटेक पार्क

रोड न 16 व्ही, प्लॉट न. बी-23, एमआयडीसी, ठाणे औद्योगिक क्षेत्र . वागळे इस्टेट. ठाणे-४००६०४. फोन: (91-22) 41035000 • फॅक्स: (91-22) 25806654 ईमेल: csteam@5paisa.com ● वेबसाइट: www.5paisa.com

सार्वजनिक सूचना

येथे असे सूचित करण्यात येत आहे की सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स), नियामक 2015 ला अनुसरून कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 रोजी संपन्न होणार असून अंतर्गत कामकाजासह ह्यात खालील विषयाचा विचार केला जाईल आणि त्याला मान्यता दिली जाईल

अ) 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी आणि सहामाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्र लेखापरिक्षण न झालेले वित्तीय निकाल

या पुढे, असे देखील नमूद करण्यात येते की आंतरिक व्यवहार आणि प्रकटीकरणाच्या निर्बंधनाकरिता म्हणून कपनीच्या आचारसहितेनुसार, सपूर्ण सचालक मडळाकरिता, नियुक्त कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींकरिता व्यवहार खिडकी शुक्रवार, ऑक्टोबर 01, 2021 पासून गुरुवार, ऑक्टोबर 21, 2021 (दोन्ही दिवस धरून) पर्यंत बंद असेल

ही माहिती कंपनीच्या www.5paisa.com नामक संकेतस्थळावर देखील दिलेली आहे आणि ती स्टॉक एक्सेंजेसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल

संचालक मंडळाच्या आदेशावरून तारीख : 12 ऑक्टोबर 2021 स्वाक्षरीकर्ता/-नमिता गोडबोले कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सी. एस. नंबर १३२/१०, प्लॉट नंबर १३३ (दक्षिण) पुनर्विकास बिल्डिंग "कृष्णकुंज" खारेघाट रोड, दादर-माटुंगा इस्टेट, एफ.एन-वार्ड नंबर ७२६०-२, खारेघाट रोड, दादर (पू.), मुंबई - ४०००१४. हे खालील परिशिष्टात अधिक तपशिलात वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा विकास करण्यासाठी इच्छुक आहोत, जी सध्या खालील सभासद रहिवाशानी अधिवासीत केली आहे, पुढीलप्रमाणे

अ. भाडेकरूचे नाव रहिवाशांचे नाव दकान मजला

क्र .	1104774114	Viçarvila ila	खोली नंबर	151411	
1.	श्री. एस. बी. पोतनीस	श्री. एस. बी. पोतनीस		तळ	
2.	इंडियन एज्युकेशन सोसायटी	इंडियन एज्युकेशन सोसायटी		तळ मजला भाग आणि पहिला मजला, दुसरा मजला भाग	
3.	श्री. नारायण पांडुरंग शिंदे	श्री. नारायण पांडुरंग शिंदे श्री. सुहास नारायण शिंदे		दुसरा	
म ट उ	यटा प्रिक्कवीचा "क्रणाकंज" नावाचा रागावीवील क्रोणावाही रकानेपालँट्य				

सदर मिळकतीच्या. "**कृष्णकुंज**" नावाच्या इमारतीतील कोणत्याही दुकाने/फ्लॅटस/ ऑफिस सहित वरील मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्यात विक्री, अदलाबदल, गहाण, दान, न्यास् वार्सा, कब्जा, सुविधाअधिकार्, कुळवहिवा्ट, भाङ्रेपट्टा, धरणाधिकार, अभिहस्तांतरण पोटगी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणतेही अधिकार, हक्क हितसंबंध, दावा, मागणी असल्यास त्या दावेदारांनी त्या दाव्याच्या प्रित्यार्थ सर्वतो कागदोपत्री पुराव्यासही निम्नस्वाक्षरीकरांना लेखी स्वरूपात खालील पत्त्यावर १० दिवसांत कळवावे. कसूर केल्यास असा कोणताही दावा किंवा मागणी नसल्याचे समजण्यात येईल् आणि त्यानुसार आम्ही सदर स्थावर मिळकतीचा विकास सुरु करू आणि वरील प्रमाणे आम्हाला न कळविलेल्या कोणत्याही दावा, अधिकार, हक्क, हितसंबंध किंवा मागणीला सोडून दिल्याचे, त्यागल्याचे समजण्यात येईल.

राष्ट्रिंगायरवाय, खागरवाय पानाज्याय पुरात **वरीत संबंधाचे परिशिष्ट** मुंबई, मुंबई शहराचा प्लॉट क्रमांक १३३ (दक्षिण), खारेघाट रोड, दादर (पू.), मुंबई -४०००१४ विभागाचा कॅंडस्ट्रल सर्वे क्रमांक - १३२/१० धारक आणि सुमारे **५८१.११ ची.मी**. समतुल्याने **६९५ ची. वार** मुंबई शहराचा व मुंबई उपनगराच्या जिल्हा व उपजिल्ह नोंदणीमधील खारेघाट रोड, दादर-माटुंगा इस्टेट, मुंबई – ४०००१४ येथे स्थित असलेर्ल जागा व वारसाप्राप्त जिमनीचे ते सर्व भाग किंवा तुकडे त्यावरील उभारलेल्या, बांध्लेल्या "कृष्णकुंज" इमारत आणि किंवा त्यावर बांधवयाच्या, उभारायच्या संरचनासह एकत्रित. मेसर्स इंडेमिक प्रॉपर्टीज एलएलपी,

१०१-आफ्रिका कोटेज को. ऑप. हौसिंग सोसायटी लि सी. एस. नंबर ४०४/१०, प्लॉट - ४४०, श्रद्धानंद क्रॉस रोड, माटुंगा, मुंबई - ४०००१९. दिनांक : ११/१०/२०२१

C.R.A. CIV No.C0900255/2021 Dated: 07 Day of October, 2021 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE, CIVIL JURISDICTION
INTERIM APPLICATION NO.2431 OF 2021 (For Substitute Service)

... Applicant

CIVIL REVISION APPLICATION NO.572 OF 2016
FROM
(Preferred against the Judgment & Order dated 02/09/2016
Passed by the Judge, City Civil Court Gr. Bombay, Order
passed in Chamber Summons No.958 of 2016 in S.C. Suit
No.3026 of 2014.)

M/s. Beauty Sankalp Builders LLP Earlier known as M/s. Sankalp Builders Through Advocate **Mr. M. S. Surana**

Versus
Shri Chetnarayan Jagwanta Patel & Ors. ... Respondents

To
1. Shri Chetnarayan Jagwanta Patel
2. Smt. Rajkumari Hublal Patel
3. Smt. Asha Bansgopal Patel
Through constituted Attorney for Res. No. 1 to 3.
Mr. Rajkumar Udaipal Singh
Res./at: S/11, Sadan Wadi, Lake Road, Bhandup (West), Mumbai-400078.
And also at: Room No.9, Asha Bhavan, Gamdevi Road, Bhandup (West), Mumbai-400078. WHEREAS the Applicants, above named has presented aforesaid Civil Revision Application through his Advocate Mr. M. S. Surana and this Court has on 4th June, 2019 ordered to issue Notice to Respondents. Notice issued accordingly to Respondent No.1 to 3 is received unserved. THEREAFTER Interim Application No.2420/2019 alongwith Interim Application No.2431/2021 in Civil Revision Application were placed before the Registrar (Judl.-II) Court on 22.09.2021 and Interim Application No.2431/2021 is allowed and was ordered to issue Substitute Service.

No.2431/2021 is allowed and was ordered to issue Substitute Service Notice to serve Respondent Nos. 1 to 3 by publication.

TAKE NOTICE THEREFORE, that the hearing of Civil Revision Application No.572 of 2016 will take place on 14 (Fourteen) days or on any subsequent date which to this Court may seem convenient and that, if no appearance is made on your behalf either in person or by an Advocate of this Court duly authorized and instructed by you, it will be heard finally and determined in your absence.

heard finally and determined in your absence.
Witness Shri Pradeep Nandrajog at Bombay aforesaid this 04th
day of June, 2019 and Shri Dipankar Datta, The Hon'ble Chief
Justice at Bombay aforesaid this 22nd day of September, 2021. Dated: 06/10/2021

Sd/-

Sd/- 06/10/2021 (Shri Vishal V. Shirsath) Clerk 15193 07/10/21 SEAL

Sd/- 06/10/2021 (Smt. Manisha M. Temburkar) Section Officer By the Court Sd/- 07/10/2021 (Smt. V. V. Joshi) Assistant Registrar (Civil)

सारस्वत

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

वसुली विभाग : ७४-सी, समाधान बिल्डिंग, २ रा मजला, 'सेनापती बापट मार्ग (तुलसी पाईप रोड), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. हूरध्वनी क्र. : +९१ २२ २४२२ १२०२ / ०४ / ०६ / ११. फॅक्स क्र. : +९१ २२ २४३८१३१०

ई-लिलाव विक्री सूचना

(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल.) दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२ अंतर्गत बॅंकेकडे प्रभारित स्थावर मत्तेची विक्री. **सारस्वत को-ऑप. बँक. लि.**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी कलम १३(२) अन्वये मागणी सुचनेनुसार सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४)

अन्वये खालील मत्तेचा कब्जा घेतला. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसूलीकरिता खालील नमूद खटल्यातील प्रस्तावित मत्तेचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

खालील विनिर्देशानुसार '<mark>'जे आहे जेथे आहे तत्त्वाने", ''जे आहे जसे आहे तत्त्वाने" आणि ''कोणत्याही दायित्वाशिवाय तत्त्वाने"</mark> करण्यात येणार आहे :

अ.	कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार	ए. सूचनेची मागणी तारीख	मत्तेचे वर्णन	।. राखीव किंमत
क्र.	/ गहाणवटदार, कायदेशीर वारस	बी. कब्जाचा प्रकार /		II. इअर (इसारा अनामत रक्कम)
	(लागू असल्यास) त्याचे नाव	तारीख		III. बोली वाढविण्याची रक्कम
		सी. मागणी रक्कम		निरीक्षणाची तारीख / वेळ
				इअर व केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख / वेळ
				ई-लिलावाची तारीख / वेळ
9	कर्जदार :	22.02.2029	कार्यालय क्र. ए -८, पहिला	হ্ন. १८०.०० লা ख
	मेसर्स पुरव कन्स्ट्रक्शन		मजला, मोजमापित ५७८	হ্ন. १८.०० লা ख
	(प्रोप्रा. श्री. खाखर भ्रुगू चंद्रकांत)	प्रत्यक्ष / २९.०७.२०२१	चौरस फूट (बिल्ट अप),	হ্ন. १.०० লাম্ভ
	्हमीदार :	३९०९ २०२९ - ग्रेजीय	'पुरव हाईट्स' या नावाने ज्ञात इमारत, ८३, मुगभाट	प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वनियोजित भेटीनुसार
ll	श्री. खाखर पुरव भ्रूगू			१५.११.२०२१ सायं. ५.०० पर्यंत
	ત્રા. સાસર પુરવ શુળૂ		२८७ व सी. एस. क्र.	
	गहाणदार :		१/२९१, तात्या घारपुरे मार्ग,	
	मेसर्स पुरव कन्स्ट्रक्शन	एकावन्न फक्त) सह	गिरगाव, मुंबई -४०० ००४	
		त्यावरील पुढील व्याप	म्येथे स्थित परिसराचे सर्व ते.	
0	~	7 2 2 7 2 0	2002/2	

लिलाव हा बँकेचे मंजुरीत सेवा पुरवठादार **मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर)** द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री / लिलावाच्या अर्ट व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://sarfaesi.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) प्रमाणे वैधानिक सूचना

ही सुचना म्हणजे विक्रीच्या तारखेपुर्वी संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याकरिता सदर कर्जाच्या कर्जदार / सह-कर्जदार / हमीदार आणि गहाणदार यांनादेखील एव सूचना आहे. कसूर केल्यास वर उल्लेख केलेल्या लिलावाच्या तारखेस मिळकत विकली जाईल.

> प्राधिकृत अधिकारी (टीप : स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह्य) सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड

माझ्या दुकानाचे शेअर सर्टिफिकेट हरविले आहे

कुणास हे सापडले असल्यास संपर्क साधावा. दुकान नं. १५, सर्वोदय सृष्ठी बिल्डिंग नं. २, को-ऑप हॉ. सोसायटी श्री. विनोद लीलाधर जोशी 9833651801

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

🗘 ॲक्सिस बँक लि.

शाखेचा पत्ता: ऑक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ नोंदणीकृत कार्यालय: ॲक्सिस बँक लिं, त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमीर लॉ गार्डनजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

मागणी नोटीस

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

ॲक्सिस बँक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बँकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार याच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबंधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदाः / जामीनदार यांना कळविण्यात येते की, त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्रम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बँक लि.** यांना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता **ॲक्सिस बँक लि.** याच्याकडे गहाणतारण आहेत.

जर संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार **ॲक्सिस बँक लि**. ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमत्तांच्या संदर्भात

ॲक्सि	स बँक लि. यांना अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व ठेवण्यात आलेल्या मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशि	। सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुदींनुसार आपण सर्व	/ जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्यार जण सदर नोटीसीला अनुसरून खाली नमूद केलेल्या बँकेकडे सुरक्षित तार गमार्गने हस्तांतरीत करू शकत नाही.	
अ. क्र	शाखेचे नांव आणि कर्जदार गहाणदाराचे व जामीनदार		येणे रक्कम	
	कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र.	मागणी नोटीसीची तारीख	एनपीएची तारीख	
٩	शाखेचे नाव : मुंबई आरएसी १) विरेंद्रकुमार जे. सिंग , फ्लॅट नं. १०१, १ ला मजला, साई अपार्टमेंट, सिद्धीसाई को–ऑप. हौसिंग सोसा., घाटकोपर (पश्चिम), दामोदर पार्क, मुंबई–४०००८६. आणि तसेच : टी–७, ११० मुम, टेनॅमेंटस, ब्लॉक नं. १०, विभाग १, दा. जी. महाजनी पथ, वडाळा (पूर्व), मुंबई–४०००३१.		रु. ३०,४६,९७२/ – (रु. तीस लाख सेहेचाळीस हजार नऊशे बहात्तर फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्य व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेर्च परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	
	होम लोन – HTR000401826170 होम लोन – PHR000401742495	मागणी नोटीस : २७/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/१०/२०२०	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०१, १ ला मज ४०००८६. चटई क्षेत्रफळ ५०० चौ. फू.	ासा. लि., दामोदर पार्कजवळ, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-		
२	शाखेचे नाव : नवी मुंबई एएससी १) देवेंद्र रामचंद्र कदम, २) सारीका देवेंद्र कदम, फ्लॅट ०३, उळवे, नवी मुंबई–४००७०२. आणि तसेच : गणपत ४००७०२. आणि तसेच : ए–२०, रूम नं. ४, एस.बी.आ नेरूळ (पूर्व), नवी मुंबई–४००७०६.	ी मंदिर, सिद्धार्थ नगर, मोरा रोड, उरण, रायगड–	रु. ३५,०६,४९९/– (रु. पस्तीस लाख सहा हजार चारशे नब्व्याण्णव फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्य व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेर्च परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	
	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी – LTR086104758169 होम लोन – PHR086104691975	मागणी नोटीस : २९/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/१०/२०२०	
	गहाण मालमत्तेचा तपशील: फ्लॅट नं ४०२, रूबी रेसिडेन	सी, प्लॉट नं. ८२, सेक्टर नं. ०३, उळवे, नवी मुंबई-	४००७०२. चटई क्षेत्रफळ ३२.६०५ चौ.फू.	
ą	शाखेचे नांव : कल्याण एएससी १) नामदेव गोपाळ भोसले, २) सुनिता नामदेव भोसले, प तारापूर रोड, विराज श्रीराम स्कूलजवळ, कुरगांव, बोईस १०३, १ ला मजला, ए विंग, बिल्डींग नं. ३, नर्मदा विश् पालघर, ठाणे–४०१५०२.	र (पश्चिम) – ४१०५०२. आणि तसेच : फ्लॅट न.	रु. १६,९६,६२८/– (रु. सोळा लाख शहाण्णव हजार सहाशे अड्डावीर फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लाग् केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	
	होम लोन – HTR057402539898 होम लोन – PHR057402482139	मागणी नोटीस : २७/०४/२०२१	एनपीएची तारीख : १०/१२/२०२०	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०३, १ ला मज क्षेत्रफळ ४५ चौ.मी.	ला, ए विंग, बिल्डींग नं. ३, नर्मदा विहार, कुरगांव	ग्रामपंचायतीच्या पुढे, पालघर (पूर्व), पालघर, ठाणे–४०१५०२. बांधकाम 	
8	शाखेचे नांव : न्यू पनवेल एएससी १) प्रदिप कुमार माइटी, २) मानसी प्रदिप माइटी, व्याहृती वंदना, फ्लॅट नं. ६०२, प्लॉट नं. ४९, ६०, ६१, सेक्टर २०, रोडपाली, नवी मुंबई–४१०२१८.		रु. ६४,७२,१०४/– (रु. चौसष्ट लाख बहात्तर हजार एकशे चार फक्त) दि १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्य व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेर्च परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	
Ī	लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LTR065202777019 होम लोन - PHR065202776071	मागणी नोटीस : २८/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०९/११/२०२०	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ६०२, ६ वा मजला, व्याहृती वंदना सीएचएसएल, , प्लॉट नं. ४९, क्षेत्रफळ ६८.६५२ चौ.फू. + ८.२९० चौ.मी.		६०, ६१, सेक्टर नं. २०, रोडपाली, कळंबोली, पनवेल-४१०२१८. चटई	
ч	शाखे चे नांव : ठाणे आरएसी १) राहुल जगदीश बुऱ्हाडे , ७०१, आयरीस–इन प्राईड रेसिडेन्सी, रहिवासी पार्श्वनाथ कॉलेज मागे, वडवली, ठाणे (पश्चिम), ठाणे–४००५१२.		रु. ४२,९८,४९५/- (रु. बेचाळीस लाख अङ्घाणणव हजार चाररं पंच्याण्णव फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासू संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	
	होम लोन – PHR032701654213 होम लोन – HTR032701689944	मागणी नोटीस : २९/०४/२०२१	एनपीएची तारीख : ०१/१२/२०२०	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं ७०१, ७ वा (पश्चिम), ठाणे–४००६१५. चटई क्षेत्रफळ ४४१ चौ.फू.	डेन्सी ए सीएचएसएल, जी.बी. रोड, कासारवडवली, गांव बोरीवडे, ठाणे		
Ę	शाखे चे नांव : नवी मुंबई एएससी १) रविंद्रनाथ के. पांडे, २) रीना रविंद्रनाथ पांडे, रूम नं. ९५, एसएस-II ली, सेक्टर नं. ६, कोपरखैरणे, नवी मुंबई–४००७०९. आणि तसेच : फ्लॅट नं. ४, बी विंग, तळमजला, चंद्रेश पॅराडाईज्, लोढा हेवन, निलजे, डॉबिवली, स.नं. १२६१५५, ठाणे–४२१२०४.		रु. २७,३९,१०५/– (रु. सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार एकशे पार फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लाग् केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूप् रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	

दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या १) सुंदर बाबू शेट्टी, २) जयंती सुंदर शेट्टी, ए-३०४, झिप्र्या आर्केड, लक्ष्मी लोटसजवळ, सुभाष रोड, व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची डोंबिवली, कुभपाडा, ठाणे–४०१६०१. **आणि तसेच** : ३५/२०–सी, विश्वनाथ को–ऑपरेटीव्ह हौसिंग परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. सोसायटी, ईस्टर्न हायवे, मुलुड (पूर्व), एस.ओ., मुलुड (पूर्व), मुंबई–४०००८१. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी – LPR000402416012 मागणी नोटीस : २७/०४/२०२९ एनपीएची तारीख : १०/१२/२०२० होम लोन - PHR000402405174 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. ३०४, ३ रा मजला, ए विंग, 'झिपरीया आर्केड' बिल्डींग, शिवाजी नगर, कुंभारखण पाडा, सुभाष क्रॉस रोड, लक्ष्मी लोटस सीएचएस जवळ, डोंबिवली (पश्चिम) –४२१२०२, तालुका कल्याण, जि. ठाणे. बांधकाम क्षेत्रफळ ६३० चौ.फू. मोकळ्या टेरेसचे क्षेत्रफळ ३० चौ.फू. सहीत.

१६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या १) विशाल मनहर व्होरा, २) अंकित मनहर व्होरा, ३) मनहर चंदुलाल व्होरा, ४) भावना मनहर व्होरा, व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची फ्लॅट न. ७०३, ७ वा मजला, सी विंग, वसत आराधना बी, सी, डी सीएचएसएल , पंचशील एन्क्लेव्ह, महावीर परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. नगर, डहाणूकरवाडी, कादिवली (पश्चिम), मुंबई–४०००६७. **आणि तसेच** : सी–७०३, वसंत महावीर नगर,

मागणी नोटीस : २८/०४/२०२१ एनपीएची तारीख : १०/१२/२०२० लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LPR059202681060 **गहाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ७०३, ७ वा मजला, सी विंग, वसंत आराधना बी,सी,डी सीएचएसएल., पंचशील एन्क्लेव्ह महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मबई–४०००६७. क्षेत्रफळ ५५० चौ.फू

भगवती मुथु पड़ी, २) जिन्सी थरायिल जॉन, फ्लॅट न. बी-४०२, रत्ना एन्क्लेव्ह, उत्तान रोड, राय गाव, हरी छाया बिल्डींगसमोर, फिश मार्केटजवळ, भायंदर (पश्चिम)–४०११०१. **आणि तसेच** : ३१/२३८, प्रतिभा बॅगल्स्, एम.जी. रोड, जैन हॉस्पिटलजवळ, मोतीलाल नगर न. ३, गोरेगाव (पश्चिम)–४००१०४. होम लोन- PHR064701379580

लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LPR000401940382

लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LTR032703646680

बाधकाम क्षेत्रफळ ८०० चौ.फू.

रु. १३,३८,६३९/– (रु. तेरा लाख अडतीस हजार सहाशे एकोणचाळीस फक्त) दि. १७/०४/२०२१ रोजी, (दि. १७/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १७/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.

एनपीएची तारीख : ०१/१२/२०२०

ॲक्सिस बँक लि.

रु. २५,७२,३६१/– (रु. पंचवीस लाख बहात्तर हजार तीनशे एकसष्ट फक्त)

मागणी नोटीस : २८/०४/२०२१ एनपीएची तारीख : ०९/०२/२०२१ होम लोन - HTR064701442408 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट न. बी–४०२, ४ था मजला, 'रत्ना एन्क्लेव्ह' बिल्डींग, राय गांव, उत्तान रोड, हरी छाया बिल्डींगजवळ, भायंदर (पश्चिम)–४०११०१. क्षेत्रफळ ५५.२९ चौ.मी.

रु. ३०,०२,३१५/- (रु. तीस लाख दोन हजार तीनशे पंधरा फक्त) दि. शाखेचे नाव : मुबई आरएसी 9) राजेश धोंडू अनाभावणे, २) मीना राजेश अनाभावणे, ऱ्हाइन, डी-०३०३, कासा रिओ, कल्याण शीळ २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लाग्र केलेल्या रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे–४२१२०४

व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानसार होणारे व्याज. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LPR000404141893 मागणी नोटीस : २८/०४/२०२१ एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ होम लोन - PHR000404141045 **गहाण मालमत्तेचा तपशील :** न्हाइन,, डी–०३०३, कासा रिओ, कल्याण शीळ रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे–४२१३०१. चटई क्षेत्रफळ ४५५ चौ.फू. ४ व्हीलर व १ (एक)

१) सुजीत सत्यनारायण गुप्ता, फ्लॅट नं. ३०१, ३ रा मजला, बिल्डींग नं. ७५, अश्वत्थ सीएचएसएल, वसंत विहार हौसिंग कॉम्प्लेक्स, माजीवडे, ठाणे (पश्चिम), ठाणे **–** ४००६०१. **आणि तसेच** : शॉप नं. ८, तळमजला रत्नमणी सीएचएस लि., दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे–४००६०२.

रु. १,१३,३२,०८७/– (रु. एक कोटी तेरा लाख बत्तीस हजार सत्त्याऐंशी फक्त) दि. २०/०४/२०२१ रोजी, (दि. २०/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.

लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LTR032701425781 एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ मागणी नोटीस : २८/०४/२०२९ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - M~R032701157855 **गहाण मालमत्तेचा तपशील :** शॉप नं ८, तळमजला, 'रत्नमणी को–ऑप हौसिंग सोसायटी लि.', गांव छेदानी, दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे (पश्चिम)–४००६०२.

रु. १६,४०,७९१/– (रु. सोळा लाख चाळीस हजार सातशे एक्क्याण्णव 9) ज्ञानदेव टी. गावडे, २) सविता ज्ञानदेव गावडे, ए/२, अबे साई सोसायटी, महात्मा फुले रोड, भोईरवाडी, महाराष्ट्र नगर, डोंबिवली, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, ठाणे–४२१२०२. **आणि तसेच** : फ्लॅट[े]नं. बी/४०६, ४ था

फक्त) दि. ०२/०५/२०२१ रोजी, (दि. ०२/०५/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. ०२/०५/२०२१ पासून संपूर्ण मजला, 'श्रुती पार्क' बिल्डींग, भोपर, डोंबिवली (पूर्व)–४२१२०१. रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. होम लोन - PHR032701164086 मागणी नोटीस : ०३/०५/२०२१ एनपीएची तारीख : १२/०१/२०२१ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LTR006302382360

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट न बी/४०६, ४ था मजला, 'श्रुती पार्क' बिल्डींग, भोपर, डोंबिवली (पूर्व) –४२१२०१ येथे स्थित. बाधकाम क्षेत्रफळ ५६० चौ.फू. रु. ४६,४५,६८२/– (रु. सेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे शाखेचे नाव : मबर्ड आरएसी ब्याऐंशी फक्त) दि. २०/०५/२०२१ रोजी, (दि. २०/०५/२०२१ पर्यंत q) कौशिक सी. अय्यर, फ्लॅट नं ३६५, तळमजला, सुबोध सदन नं २, टीपीएस व्ही, विले-पार्ले (पूर्व), लाग केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २०/०५/२०२१ पासून मुंबई–४०००५७. **आणि तसेच** : फ्लॅट न. २०२, २ रा मजला, बी विंग, अजिंक्य दुर्ग सीएचएसएल, प्लॉट न. संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. ३४७, श्रद्धानद रोड, विलेपार्ले, मुंबई–४०००५७ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी - LPR000401693580

होम लोन - PHR064700559022 **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. २०२, २ रा मजला, बी विंग, अजिंक्य दुर्ग सीएचएसएल, प्लॉट नं. ३४७, श्रद्धानंद रोड, विलेपालें, मुंबई–४०००५७. चर्टई क्षेत्रफळ ५९७ चौ फू. अधिकृत अधिकारी,

मागणी नोटीस : २०/०५/२०२१

स्थळ : मुंबई आरएसी, कल्याण एएससी, न्यू पनवेल एएससी, ठाणे आरएसी, नवी मुंबई एएससी, गोरेगांव आरएसी